

Registered Office: Unit No. 283-287, F' Wing, 2nd Floor, Solaris-I, Saki Vihar Road, Andheri (E), Mumbai-400 072 T: +91 22 2269 0034, +91 8169376816

E: kaisercorpltd@gmail.com E: compliancekaiser@gmail. W: www.kaiserpress.com CIN: L22210MH1993PLC074035

To BSE Ltd, Listing Department, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street- Fort, Mumbai- 400001

November 15, 2021

KCL/49/2021-22

Ref: BSE Scrip Code- 531780

Dear Sir / Madam

Sub: Newspaper Article

As per SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015; Regulation 47, please find attached hereunder the newspaper publication cuttings of the Financials Results of the Company for the quarter / half year ended September 30, 2021 published in Freepress on November 14, 2021 and in Navshakti on November 14, 2021.

Detailed financial results of the Company are available on BSE website at www.bseindia.com and on the website of the Company at www.kaiserpress.com

We request you to kindly take the above information on your records.

Thanking you,

For Kaiser Corporation Ltd.

Ar GORATOR

Bhushanlal Arora Managing Director DIN: 00416032

Encl.: A/a

ABM KNOWLEDGEWARE LIMITED (An ISO 9001 : 2015 & ISO 27001 : 2013 & ISO 20000-1 : 2011 Compliant Software & Services Company) ABM

Regd. Office: ABM House, Plot No.268, Linking Road, Bandra (West), Mumbai - 400 050. Tel:- 91 22 4290 9700

- 91 22 4290 9701 CIN : L67190MH1993PLC113638, Email egovernance@abmindia.com, Website - www.abmindia.com

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL

		S	TANDALON	IE	CC	NSOLIDAT	ED
Sr. No.		Quarter Ended	Half Year Ended	Quarter Ended	Quarter Ended	Half Year Ended	Quarter Ended
		30.09.2021	30.09.2021	30.09.2020		30.09.2021	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited
1	Total Income from Operations (Net)	1,986.92	4,158.55	1,631.57	2,613.21	4,859.95	2,625.02
2	Net Profit/(Loss) for the period						
	(before tax and exceptional items)	641.32	1,229.60	660.73	740.94	1,211.20	1,018.08
3	Net Profit/(Loss) for the period before tax						
	(after exceptional items)	641.32	1,229.60	660.73	740.94	1,211.20	1,018.0
4	Net Profit/(Loss) for the period after tax						
	(after exceptional items)	492.67	930.58	507.16	568.61	889.67	814.56
5	Total Comprehensive Income for the period						
	(Comprising Profit / (Loss) for the period (after tax)						
	and Other Comprehensive Income (after tax)]	492.67	930.58	507.16	568.28	888.38	808.0°
6	Equity Share Capital (Face value ₹ 5/- each)	1,000.11	1,000.11	1,000.11	1,000.11	1,000.11	1,000.1°
7	Reserves (Excluding Revaluation Reserve)						
8	Earnings per equity Share (of ₹ 5/- each)						
	(Not annualised)						
	(1) Basic (₹)	2.46	4.65	2.54	2.54	4.61	2.8
	(2) Diluted (₹)	2.46	4.65	2.54	2.54	4.61	2.8

Place: MUMBAI

Dated: 12.11.2021

- (1) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on 12th November 2021
- (2) The above is an extract of the detailed format of the Statements of Unaudited Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Statements of Unaudited Standalone and Consolidated Financial Results are $available on the Stock Exchange's website at \underline{www.bseindia.com} \ and also on Company's website at \underline{www.abmindia.com}.$

(3) Figures have been regrouped wherever necessary.

For ABM Knowledgeware Limited (Prakash B. Rane) Managing Director

Leader in providing E-Governance Solution

SP Imperial Star Private Limited

C IN: U74999MH2016PTC274669

Regd Off.: Shapporji Pallonji Centre, 41/44, Minoo Desai Marg, Colaba, Mumbai - 400005, Maharashtra, India. Statement of Unaudited financial statement for the quarter ended September 30, 2021 [Regulation 52(8), read with Regulation 52(4), of SEBI (LODR) Regulations, 2015]

Sr. no.	Particulars	3 months ended September 30, 2021	3 Months ended September 30, 2020	Year ended March 31, 2021
	T. 11	Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total income from operation	-	-	15,000
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(5,84,797)	(5,23,648)	(19,94,854)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after	(5,84,797)	(5,23,648)	(19,94,854)
	Exceptional and/or Extraordinary items)	(0,0.1,10.7)	(0,20,0.0)	(10,01,001)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after	(5,84,797)	(5,23,648)	(19,94,828)
	Exceptional and/or Extraordinary items)	(0,04,737)	(0,20,040)	(10,04,020)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(5,84,797)	(5,23,648)	(19,94,828)
6	Paid up Equity Share Capital	500	500	500
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	(60,38,037)	(39,31,455)	(49,46,614)
8	Securities Premium Account	-	-	-
9	Net worth	(60,37,537)	(39,30,955)	(49,46,114)
10	Outstanding Debt	1,38,23,016	1,24,92,168	1,31,30,166
11	Outstanding Redeemable Preference Shares	Nil	Nil	Nil
12	Debt Equity Ratio (refer note 4)	NA	NA	NA
13	Earnings Per Share (of Rs. 10 /- each) (for continuing and discontinued operations) -			
10	1. Basic:	(11,695.93)	(10,472.95)	(39,896.56)
	2. Diluted:	(11,695.93)	(10,472.95)	(39,896.56)
14	Capital Redemption Reserve	-	-	-
15	Debenture Redemption Reserve	-	-	-
16	Debt Service Coverage Ratio	NA	0.00557 times	NA
17	Interest Service Coverage Ratio	NA	0.00557 times	NA

Notes:

- The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the websites of the BSE Limited
- The above unaudited financial results i.e. the Balance Sheet and the Statement of Profit and Loss for the quarter and six months ended September 30, 2021 were reviewed by the Board of Directors and thereafter taken on record by the Board of Directors of the Company at its meeting held on November 13, 2021. The results have been subjected to a limited review by the Statutory Auditors of the Company.
- For the items referred in the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to BSE Limited and can be accessed on its website
- Net worth of the Company is negative therefore the Debt Equity ratio is not applicable
- Previous year's figures have been regrouped and reclassified, wherever necessary, to make them comparable with current year figures For and on behalf of the Board of

SP Imperial Star Private Limited

Sd/-

Place: Mumbai Date: November 13, 2021

Kartik Uday Deuskar Managing Director (DIN: 07774089)

KAISER CORPORATION LIMITED

REGD.OFF.: Unit No. 283-287, "F" Wing, Second Floor, Solaris-I, Saki Vihar Road, Andheri (East), Mumbai 400072 CIN: L22210MH1993PLC074035

	ON4 . L22210M1113301 L3074000										
	Extract of Unaudited Standalone Financial Results for the Quarter Ended 30 September 2021										
	(Amount in Lakhs)										
Sr. No		Quarter Ended 30/09/2021 (Unaudited)	Quarter Ended 30/06/2021 (Unaudited) Refer Note 2	Quarter ended 30/09/2020 (Unaudited)	Period Ended 30/09/2021 (Unaudited)	Period Ended 30/09/2020 (Unaudited)	Year ended 31/03/2021 (Audited)				
1.	Total income from operations (net)	13.98	15.40	13.85	29.37	19.62	45.08				
2.	Net Profit/ (Loss) for the period (before tax, &	0.01	1.79	(0.06)	1.78	(2.34)	(4.81)				
	Exceptional Item)										
3.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profits/ (Loss) for the period (after tax)] and Other Comprehensive Income (after tax)	(0.14)	1.13	(0.01)	1.50	(1.98)	(3.52)				
4.	Equity Share Capital	526.21	526.21	526.21	526.21	526.21	526.21				
5.	Other equity (excluding revaluation reserve as per balance sheet of previous accounting year)	-	=	-	-	-	(53.73)				
6.	Earnings Per Share (of Rs.1/- each) Basic & Diluted (in Rs.)	(0.0002661)	0.0021474	(0.0001190)	0.0027506	(0.0038628)	(0.0067464)				

review by the previous auditors.

1 The above is an extract of the detailed format of standalone Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites namely, BSE LIMITED (www.bseindia.com) and on Company's website at www.kaiserpress.com.

2 The figure reported in the standalone financial results for the quarter ended 30 September 2021 is the balancing figures between unaudited figures in respect of the period ended 30 September 2021 and the published unaudited three months standalone figures upto 30 June 2021, which were subject to limited

Extract of Consolidated Audited Results for the Quarter and Year Ended 30 September 2021 (Amount in Lakhs) Consolidated Consolidated Quarter Quarter Quarter Period Period Year ended ended 30.09.2021 ended 30.09.2020 **Particulars** 30.06.2021 30.09.2020 (Audited) 30. 09.2021 (unaudited) (Unaudited (Unaudited Unaudited (unaudited) 1045.09 318.85 666.31 1363.9 2,359.68 1. Total income from operations (net) Net Profit/ (Loss) for the period (before tax, & (49.44) (88.48) 155.83 Exceptional Item) 3. Net Profit/ (Loss) for the period (before tax & after Exceptional Item) 4. Total Comprehensive Income for the period 109.52 (35.28) (9.84) 74.24 (93.38) 172.01 [Comprising Profits/ (Loss) for the period (after tax)] and Other Comprehensive Income (after tax) Equity Share Capital 526.2 526.21 526.21 526.21 526.21 526.21 107.98 Other equity (excluding revaluation reserve as per balance sheet of previous accounting year) Earnings Per Share (of Rs.1 each) Basic & Diluted (0.04)(0.01 30.0 (0.18)0.18 (in Rs.)

1 The above is an extract of the detailed format of Quarterly and Year ended Consolidated Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly and Year ended Financial Results are available on the Stock Exchange websites namely, BSE LIMITED (www.bseindia.com) and on Company's website at www.kaiserpress.com.

The figure reported in the consolidated financial results for the quarter ended 30 September 2021 is being the balancing figures between unaudited figures in

respect of the period ended 30 September 2021 and the published unaudited three months consolidated figures upto 30 June 2021, which were subject to limited review by the auditors.

Place: Mumbai

Dated: 12 November 2021

On behalf of the Board of Directors For Kaiser Corporation Limited Bhushanlal Arora Managing Director



Registered Office: 205-206, J.K. Chambers, Sector 17, Vashi, Navi Mumbai- 400703. Website: http://www.navkarcfs.com, CIN: L63000MH2008PLC187146

Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year Ended September 30, 2021. Rs. in Lakh (except EPS)

Particulars	Quarter ended 30.09.2021	Half Year ended 30.09.2021	Quarter ended 30.09.2020	Year Ended 31.03.2021
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	Audited
Total Income from Operations (net)	21,549.84	43,634.27	14,772.68	67390.19
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	1,883.50	4,108.50	960.68	3269.45
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	1,163.75	2,472.26	657.24	1592.93
Total Comprehensive income after tax	1,160.27	2,419.60	653.86	1583.59
Paid up Equity Share Capital (Face Value Rs. 10 each)	15,051.92	15,051.92	15,051.92	15051.92
Earnings Per Share after extraordinary items (Face				
value of Rs. 10 each) (not annualised)				
(a) Basic	0.77	1.64	0.44	1.06
(b) Diluted	0.77	1.64	0.44	1.06

1. The results for the quarter and half year ended September 30, 2021 were reviewed by the Audit Committee of the Board, and approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on November 12, 2021.

2. The above is an extract of the detailed Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Financial Results in the prescribed format are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on Company's website at www.navkarcfs.com.

For Navkar Corporation Limited

Shantilal J. Mehta Chairman and Managing Director DIN : 00134162

CIN: 1 63040MH1978PI C020717

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that, my Client Shri

Ramratan S. Agarwal (the Owner) having address at Flat No. 2, Sea View Co

Operative Housing Society Limited

Chheda complex, Near Savera Takies

Malwani Gate-05, Kharodi, Malad west,

Mumbai-400 095 has reported lost/ not

traceable following Chain Agreements for

Flat No. 002 on ground floor Sea View Co. Operative Housing Society Limited Malwani Gate-05, Marve Road, Malad west, Mumbai - 400095 (the said Flat). (i) Agreement for Sale dated 01/07/1992 executed between M/s. Meena Developer (Builder) and Jolly Austine (Purchaser). (ii) Agreement for Sale dated 16/10/1993 executed between Jolly Austine (Seller and Ferzin Kurush Vimadalal (Purchaser). (iii) Agreement for Sale dated 01/07/1994 executed between Ferzin Kurush Vimadalal (Seller) and Ramnirajan Chiranjilal Jhunjunwala (Purchaser). Any person or persons found, or in possession of aforesaid Agreement for Sale and/or having and/or claiming to have any right, title or interest in the said Flat in any manner whatsoever shall intimate the undersigned in writing to Advocate NILESH

C. PARMAR, having address at office 201

Navkar Girija Sadan, Near Damodai

Medical, Babai Naka, L. T. Road, Borivali

(West), Mumbai 400 092, by Registered

A.D., within 14 (Fourteen) days of the

publication of this public notice.

Date: 14/11/2021

Mr. NILESH C. PARMAR Place: Navi Mumbai Date: November 12, 2021

Thomas Cook (India) Limited

Regd Office: Thomas Cook Building, Dr. D.N. Road, Fort, Mumbai - 400 001 Tel.: +91 22 4242 7000 Fax: +91 22 2302 2864 Website: www.thomascook.in Toll-Free No.: 1800-2099-100 Email: sharedept@thomascook.in



AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021

·		(₹ in Lakhs) except	Earnings per share					
Particulars	Quarter ended September 30, 2021	Half year ended September 30, 2021	Quarter ended September 30, 2020					
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)					
Total Income from operations	35,132.1	66,703.2	14,180.7					
Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(10,999.0)	(23,471.3)	(12,290.5)					
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(10,999.0)	(23,471.3)	(12,290.5)					
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(8,517.2)	(17,901.0)	(10,009.6)					
Total Comprehensive Income for the period	(7,996.4)	(17,156.8)	(10,529.5)					
Equity Share Capital	3,782.8	3,782.8	3,782.8					
Reserves (excluding revaluation reserves)	1,36,397.9	1,36,397.9	1,23,033.3					
Earnings per share (of Re. 1 each)		'						
Basic :	(2.31)	(4.87)	(2.43)					
Diluted :	(2.31)	(4.87)	(2.43)					

Notes: 1. The results for the quarter and half year ended September 30, 2021 have been subjected to a limited review by the Statutory Auditors in compliance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015 ("the Listing Regulations, 2015").

The above results were reviewed by the Audit Committee at its meeting held on November 12, 2021 and approved at the meeting of the Board of Directors held on that date.

Reserves (excluding revaluation reserves) are stated as at March 31, 2021 and March 31, 2020 for quarter and half year ended September 30, 2021 and September 30, 2020 respectively.

The details as required under SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 in relation to the Standalone Results are as follows:

(₹ in Lakhs) Quarter ended Half year ended Quarter ended **Particulars** September 30, 2021 September 30, 2020 September 30, 2021 Turnover 4,965.0 9,395.9 4,166.5 Profit before tax (2,492.2)(5,881.7)(378.8)Profit after tax (1,141.3)(2,768.2)(4.6)

5. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchanges website [www.bseindia.com], [www.nseindia.com] and companies website [www.thomascook.in]

For Thomas Cook (India) Limited Madhavan Menor **Managing Director**

Place: Mumbai

Date: November 14, 2021



CINELINE INDIA LIMITED





Regd. Office: Kanakia Future City, Residential Building No.2, CTS No. 101, Village Tirandaz, Powai, Mumbai - 400 076 Tel: 91-22-35023666 / 35023777 Email: investor@cineline.co.in Website: www.cineline.co.in Corporate Identity Number (CIN): L92142MH2002PLC135964

extract of un-audited standalone and consolidated financial results FOR THE QUARTER ENDED 30 SEPTEMBER, 2021.

(₹ in lakhs, eveent per share data)

	PARTICULARS		STANDALONE		(₹ in lakhs, except per share data CONSOLIDATED			
Sr. No.		QUARTE	QUARTER ENDED		QUARTER ENDED		HALF YEAR Ended	
		30.09.2021 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	30.09.2021 (Unaudited)	30.09.2021 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	30.09.2021 (Unaudited)	
1	Total Income from Operations	646.75	1180.00	1070.70	1008.13	1180.00	1437.75	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-263.73	268.49	-866.27	-1046.25	268.47	-2920.82	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-263.73	268.49	-866.27	-1046.25	268.47	-2920.82	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-196.97	223.23	-533.38	-781.62	223.21	-2489.83	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-196.62	223.48	-532.67	-780.25	223.46	-2487.09	
6	Equity Share Capital	1504.90	1400.00	1504.90	1504.90	1400.00	1504.90	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	-	
8	Earnings Per Share(of Rs. 5/-each) (for continuing and discontinued operations)- 1. Basic:	-0.70	-0.80	-1.90	-2.77	0.80	-8.86	
	2. Diluted:	-0.70	-0.80	-0.70	-2.77	0.80	-8.86	

- 1. The above results for the quarter ended 30 September 2021 were subject to limited review by Statutory Auditors, recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 12 November, 2021
- 2. Depreciation and impairment expenses for the quarter ended 30 June 2021 include sum of ₹278.76 Lakhs being impairment in carrying value of the windmill owned by the Company at Maharashtra, due to the reduction in 'per unit' sale rate (from ₹5.30/- per unit to ₹2.50/- per unit) in the power purchase agreement from 01 September 2021. The Company has entered into an agreement on 23 July 2021 for sale of its windmill in Maharashtra.
- 3. Pursuant to the approval received from Shareholders at the 19th Annual General Meeting of the Company held on 03 September 2021, The Company has issued 20,97,902 equity shares to a non promoter group entity at ₹71.50/- per share consisting of face value ₹5/- each and premium of ₹66.50/- and 14,68,532 warrants to the members of promoter group of the Company at issue price of ₹71.50 per warrant convertible into one equity shares of the Company within period of 18 months.
- 4. The Group has assessed the impact of COVID-19 pandemic on its financial results based on the internal and external information upto the date of approval of these financial results. The company has renegotiated with most of the tenants and in other cases the discussions are ongoing. The Company, following prudence, recognised such concessions based on the agreements reached with the tenants and in other cases, according to the management's estimate of most likely realisable amount of said rentals based on its ongoing discussions and its relationship with the lessees. Given the continuing uncertainties arising due to the COVID-19 pandemic, the actual impact may be different from that estimated, which will require the impact assessment on the Company's operations to be continuously monitored
- In accordance with Ind AS 116, the Company has accounted for these concessions as lease modifications and has derecognized the earlier straightlining asset created and recognized revised straightlining asset based on revised lease terms resulting in a net charge of ₹45.13 lakhs in the statement of profit and loss.
- 5. The Consolidated financial results include financial results of R&H Spaces Private Limited with effect from 01 January 2021, hence figures for the corresponding quarter and half year are not comparable. Figures for the previous period(s) have been regrouped / rearranged wherever necessary.

For Cineline India Limited Sd/-Rasesh B. Kanakia

Place : Mumbai Date: 12 November 2021

Chairman (DIN: 00015857)

कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड

नों. का. युनिट नं. २८३-२८७, ''एफ'' विंग, २ रा मजला, सोलॉरिस-।, साकी विहार रोड, अंधेरी (पू), मुंबई-४०००७२

सीआयएन: एल२२२१०एमएच१९९३पीएलसी०७४०३५

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्षाचा उतारा संपलेली तिमाही तपशील संपलेली संपलेर्ल संपलेले तिमाही क्र. तिमाही 30/08/2028 कालावधी कालावधी 30/09/2029 (अलेखापरिक्षित) 30/09/2020 30/09/2029 30/09/2079 38/03/2028 अलेखापरिक्षित) (खाली टीप २ बघा) |(अलेखापरिक्षित) |(अलेखापरिक्षित) |(अलेखापरिक्षित) (लेखापरिक्षित) १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) १३.९८ 84.80 १३.८५ 29.30 १९.६२ 84.06 कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर आणि अपवादात्मक १.७९ (0.08) 8.90 (8.68) बाबींपूर्व) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (0.88) १.१३ (१.९८) (३.५२) (०.०१) 9.40 नफा/(तोटा) (कर-पश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात समाविष्ट) ५२६.२१ ५ इतर इक्विटी (मागील लेखावर्षाच्या ताळेबंदानुसार पुनर्मूल्यांकित राखीव (43.63) वगळून) ६ प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १ च्या) मूलभूत आणि सौम्यिकृत (रु. त.) (०.०००२६६१) 0.0076408 (0.003/87/) (0.0086888) 0.0078868 (0.0008880)

्. सेबी (लिस्टींग अँड अदर डिस्क्जोर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे सादर केलेल्या तिमाही समाप्तीच्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा वर दिला आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंज लिमिटेड ची वेबसाईट, बीएसई लिमिटेड ची (www.bseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईट www.kaiserpress.com वर उपलब्ध आहे. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीच्या अलिप्त वित्तीय निष्कर्षांमध्ये कळवलेली आकडेवारी ही ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या कालावधीच्या संबंधातील लेखापरिक्षित आकडेवारी आणि ३० जून, २०२१ रोजी पर्यंतच्या लेखापरीक्षकांनी मर्यादित पुनर्विलोकित करण्याच्या अधीन असलेल्या प्रकाशित अलेखापरिक्षित तिमाही अलिप्त आकडेवारी दरम्यानची तौलानिक आकडेवारी आहे.

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाकरिता एकत्रित लेखापरिक्षित अलिप्त निष्कर्षाचा उतारा

						(रक्कम लाखात
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले कालावधी	संपलेले कालावधी	संपलेले वर्ष
		३०/०९/२०२१ (अलेखापरिक्षित)	३०/०६/२०२१ (अलेखापरिक्षित)	३०/०९/२०२० (अलेखापरिक्षित)	३०/०९/२०२१ (अलेखापरिक्षित)	३०/०९/२०२१ (अलेखापरिक्षित)	३१/०३/२०२१ (लेखापरिक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	१०४५.०९	३१८.८५	६६६.३१	१३६३.९४	७८१.४६	२,३५९.६८
2	कालावधीकरिता निञ्चळ नफा/(तोटा) (कर आणि अपवादात्मक बाबींपूर्व)	१४७.१०	(४४.१४)	(८.२०)	९७.६६	(১४.১১)	१५५.८३
¥	कालावधीकरिता निञ्चळ नफा/(तोटा) (करपूर्व आणि अपवादात्मक बाबींपश्चात)	-	-	-	-	-	-
8	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/ (तोटा) (कर-पश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात समाविष्ट)	१०९.५२	(३५.२८)	(8.6%)	७४.२४	(১६.६१)	१७२.०१
ч	समभाग भांडवल	५२६.२१	५२६.२१	५२६.२१	५२६.२१	५२६.२१	५२६.२१
ξ	इतर इक्विटी	-	-	-			१०७.९८
હ	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १ च्या) मूलभूत आणि सौम्यिकृत(रु. त.) (अवार्षिक)	0.82	(80.0)	(०.०१)	٥.٠٧	(٥.१८)	٥.٩٥

ठिकाण : मुंबई

क्र.

तपशील

कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर,

अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण

कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)

(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण

कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)

(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण

इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)

३१ मार्च. २०२० रोजी संपलेल्या मागील

(पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) राखीव

वर्षाच्या ताळेबंदात दाखवल्यानसार

कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न

(कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि

प्रति समभाग प्राप्ती रुपयात (अनन्यसाधारण

बाबींपुर्वी) (प्रत्येकी रु. २/- चे) मुलभूत व

बाबीनंतर) (प्रत्येकी रु. २/- चे) मुलभूत आणि

प्रति समभाग प्राप्ती रुपयात (अनन्यसाधारण

१ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)

बाबींनंतर)

बाबींनंतर)

६ समभाग भांडवल

सौम्यिकृत

सौम्यिकत

टीपा :

ठिकाण : मंबर्ड

दिनांक : १२ नोव्हेंबर, २०२१

- १. सेबी (लिस्टींग अँड अदर डिस्नजोर रिक्वायरमेंटस) रेखुलेशन्स, २०१५ च्या रेखुलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे सादर केलेल्या तिमाही समाप्तीच्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा वर दिला आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंज लिमिटेड ची वेबसाईट, बीएसई लिमिटेड ची (www.bseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईट www.kaiserpress.com वर उपलब्ध आहे.
- २. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीच्या एकत्रित वित्तीय निष्कर्षांमध्ये कळवलेली आकडेवारी ही ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या कालावधीच्या संबंधातील लेखापरिक्षित आकडेवारी आणि ३० जुन, २०२१ रोजी पर्यंतच्या लेखापरीक्षकांनी मर्यादित पुनर्विलोकित करण्याच्या अधीन असलेल्या प्रकाशित अलेखापरिक्षित तिमाही एकत्रित आकडेवारी दरम्यानची तौलानिक आकडेवारी आहे

ॲटलांटा लिमिटेड

नों. का. : ५०४, समर्पण, न्यू लिंक रोड, चकाला, मिराडोर हॉटेल जवळ, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९९.

वेबसाईट : www.atlantalimited.in, दूरध्वनी : +९१–२२–२८३२२७१५, वेबसाईट: www.atlantalimited.in सीआयएन : एल६४२००एमएच१९८४पीएलसी०३१८५२

(अलेखापरिक्षित)|(अलेखापरिक्षित)|(अलेखापरिक्षित)|(अलेखापरिक्षित)|(अलेखापरिक्षित)|(लेखापरिक्षित)|(अलेखापरिक्षित)|

46.38

46.38

39.86

१६३.००

٥.४८

0.86

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(2.38)

(२.३१)

(१३.१४)

(१३.१४)

१६३.००

 $(\circ.\xi\xi)$

(०.१६)

१. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटम्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या

तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाईटस् (www.bseindia.com, व www.nseindia.com) आणि तसेच कंपनीची वेबसाईट www.atlanta

३०/सप्टें/२१ ३०/सप्टें/२० ३१/मार्च/२१ ३०/सप्टें/२१ ३०/जून/२१

२१४.३७

(३९.३५)

(३९.३५)

(९३.५३)

(९३.७२)

१६३.००

8,349.08

(१.१५)

(8.84)

संचालक मंडळाच्या वतीने कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी सही/-भुषणलाल अरोरा दिनांक: १२ नोव्हेंबर, २०२१ व्यवस्थापकीय संचालक

३०/सप्टें/२१ ३०/जून/२१ ३०/सप्टें/२०

(७.७८)

(७.७८)

 $(4.\xi 7)$

(4. 47)

१६३.००

(0.09)

(0.09)

(१.६७)

(१.६७)

8.34

१.३८

0.07

0.02

१६३.००

६६.१२

६६.१२

84.00

१६३.००

0.44

0.44

फॉर्म ग

जाहीर उद्घोषणा (इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इन्सॉल्व्हन्सी रिझॉल्यशन प्रोसेस फॉर कॉपॉरेट पर्सन्स) रेग्यलेशन्स.

२०१६ च्या रेग्युलेशन ६ अन्वये) खान ॲण्ड कं. इन्फ्रा प्रोजेक्टस प्रायव्हेट लिमिटेडच्या धनकोंच्या माहीतीकरीत

	संबं	धेत तपशील
१	कॉर्पोरेट कर्जदाराचे नाव	खान ॲण्ड कं. इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड
2	कॉर्पोरेट कर्जदाराच्या स्थापनेची तारीख	१३.०९.२०२१
ş	कॉर्पोरेट कर्जदार ज्या अंतर्गत स्थापित	आरओसी, मुंबई
	/नोंदणीकृत आहे ते प्राधिकरण	
8	कॉर्पोरेट कर्जदाराचा कॉर्पोरेट आयडेन्टिटी नंबर / लिमिटेड लायाबिलिटी आयडेन्टिफिकेशन नंबर	एल७४९९९एमएच२०१२पीटीसी२३५६८४
4	कॉर्पोरेट कर्जदाराच्या नोंदणीकृत कार्यालय व	गाळा क्र. ४०, जय भारत इंडस्ट्रीअल इस्टेट, विरमणी
`	मुख्य कार्यालय (असल्यास) ह्यांचा पत्ता	इंडस्ट्रीअल इस्टेट समोर, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, विश्वेश्वर नगर, गोरेगाव -पूर्व, मुंबई ४०००६३
Ę	कॉर्पोरेट कर्जदाराच्या बाबतीत नादारी सुरू होण्याची तारीख	٥८.११.२०२१
b	नादारी निर्णय प्रक्रिया समाप्तीची अंदाजित तारीख	०६.०५.२०२२
۷	अंतरिम निर्णय व्यावसायिक म्हणून कृती करणाऱ्या नादारी व्यावसायिकाचे नाव आणि नोंदणी क्रमांक	एस. गोपाळकृष्णन नोंदणी क्र. आयबीबीआय/आयपीए-००२/आयपी- एन००१५१/२०१७-१८/१०३९८
9	बोर्डाकडे नोंदणीकृत अंतरिम निर्णय व्यावसायिकांचा पत्ता आणि ई-मेल	आर-२/२०२, मोराज रिव्हरसाईड पार्क, ताक्का, पनवेल- ४१० २०६. रायगड जिल्हा, महाराष्ट्र . ईमेल: - gopi63.ip@gmail.com
१०	अंतरिम निर्णय व्यावसायिकांशी दळणवळण करण्याकरिता वापरावयाचा पत्ता आणि ई–मेल	एस. गोपाळकुष्णन, ए-४२, २ रा मजला, राज इंडस्ट्रीअल आणि कमिशिअल कॉम्प्लेक्स, मिलिट्री रोड, मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००५९. ईमेल: khan.cirp@gmail.com
११	दावे सादर करण्यासाठी अंतिम तारीख	२८.११.२०२१
१२	अंतरिम निर्णय व्यावसायिकांनी निश्चित केलेले	शून्य
	कलम २१ च्या पोट-कलम (६ ए) च्या खंड (बी) अंतर्गत धनकोंचे वर्ग, असल्यास	
१३	एका वर्गातील धनकोंचे प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून कृती करण्यासाठी ठरलेल्या नादारी व्यावसायिकांची नावे (प्रत्येक वर्गासाठी तीन नावे)	शून्य
१४	(ए) संबंधित फॉर्म्स आणि	https://ibbi.gov.in/home/downloads
	(बी) प्राधिकृत प्रतिनिधींचे तपशील येथे उपलब्ध आहेत :	शून्य

इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड ची निगमिय नादारी निर्णय प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. खान ॲण्ड कं. इन्फ्रा प्रोजेक्टस प्रायव्हेट लिमिटेडच्या धनकोंना याद्वारे अंतरिम निर्णय व्यावसायिकांकडे बाब १० समोरील पत्त्यावर २८.११.२०२१ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्यांचे पुरावे सादर करण्यास सांगण्यात येते.

वित्तीय धनकोंनी पुराव्यांसह त्यांचे दावे केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सादर करावेत. अन्य सर्व धनकोंनी पुराल्यांसह त्यांचे दावे व्यक्तिशः, टपालाने किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सादर करावेत. नोंद क्र. १२ समोर सूचिबद्ध वर्गातील एखादा वित्तीय धनको त्यांच्या पसतीचे प्राधिकृत प्रतिनिधी फॉर्म सीए प्रयोज्य नाही मधील वर्गाचे प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून कृती करण्याकरिता नोंद क्र. १३ समोर सूचिबद्ध तीन नादारी व्यावसायिकांमधन निवड शकतो.

दाव्यांचे खोटे किंवा दिशाभूल करणारे पुरावे सादर करणे म्हणजे दंडास आमंत्रण देणे ठरेल.

अंतरिम निर्णय व्यवसायिक दिनांक: - १४.११.२०२१ खान ॲण्ड कं. इन्फ्रा प्रोजेक्टस प्रायव्हेट लिमिटेड ठिकाण: मुंबई दाव्याचे सादरीकरण इन्सॉल्व्हन्सी ॲण्ड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इन्सॉल्व्हन्सी रिझॉल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स,२०१६ (सीआयआरपी रेग्युलेशन) च्या चॅप्टर IV नुसार करावयाचे आहे. दाव्याचा पुरावा खालील नमूद सीआयआरपी रेग्युलेशनमध्ये विनिर्दिष्ट फॉर्म्स आणि दाव्याच्या पृष्ठ्यर्थ

कागदोपत्री परावा यामार्गे सादर करावा. फॉर्म बी - कामगार व कर्मचाऱ्यांखेरीज प्रचालन धनकोंकडून दावे

फॉर्म सी - वित्तीय धनकोंकडून दावे.

फॉर्म डी - कामगार आणि कर्मचाऱ्यांकडून दावे

३०/सप्टें/२०

(२५७.०४)

(२५७.०४)

(२48.0२)

१६३.००

(३.१२)

(3.88)

फॉर्म ई – कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या अधिकृत प्रतिनिधींकडून दावे

फॉर्म एफ - वित्तीय धनको आणि प्रचालन धनकोंव्यतिरिक्त अन्य धनकोंकडन दावे फॉर्मची पत मिळवण्यासाठी https://ibbi.gov.in/home/downloads वेबसाईट आणि सीआयआरर्प

(रु. दक्षलक्षात)

909.83

(६४७.२०)

(६४७.२०)

(৬০१ .३८)

(७०१.५७)

(५,७४१.६७)

१६३.००

(८.६१)

(८.६१)

३०/सप्टें/२१ ३०/सप्टें/२० ३१/मार्च/२०

१८६.६३

(४९९.३४)

(४९९.३४)

(५१०.१७)

(480.86)

883.00

 (ξ, ξ)

(६.२६)

ॲटलांटा लिमिटेड साठी राजह बी बारोट

(अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (लेखापरिक्षित)

(२००.३०)

(२००.३०)

(289.88)

(289.88)

१६३.००

(२.६९)

(२.६९)

. ग्यलेशनवरुन डाऊनलोड करु शकता.

संपेलली तिमाही

(१४८.११)

(१४८.११)

(१४५.९५)

(१४५.९५)

१६३.००

(१.७९)

(१.७९)

(५२.१९)

(42.88)

(७३.२४)

(७३.२४)

१६३.००

(0.90)

(0.90)

CHASE BRIGHT STEEL LIMITED Regd. Off.: R-237, TTC Industrial Area (MIDC), Rabale, Navi Mumbai - 400 701. Tel.: +91-22-27606679, Fax: +91-22-27690627, Email: chasebrightsteel@gmail.co Website: www.chasebright.com, CIN: L99999MH1959PLC01147

Statement of Standalone Unaudited Financial Results for

(₹ In lacs) the quarter / half year Ended 30th September, 2021 Quarter Year to ending **Particulars** ended in th 30/09/2021 Figures previous year 30/09/2020 15.21 Total Income from Operations 15.21 Net Profit / (Loss) for the period (before Tax Exceptional and/or Extraordinary items) -44.00 -75.49 -417.3 Net Profit / (Loss) for the period before ta -44.00 -417.32 -75.49 (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) -44.00 -75.49 -313.16 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax and Other Comprehensive Income (after tax)] -327.58 167.50 167.50 167.50 6 | Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as sh in the Audited Balance Sheet of the previous year 1.201.63 -1.201.63 -309.6 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -2 63 -4 51 -19.56 1. Basic & 2. Diluted: -4.51 -19.56 -2.63

a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 30 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements).

Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available or websites of the Stock Exchange(s) and the listed entity. (URL of the filings), www.bseindia.cor

> For and on behalf of the Board Avinash Jaiodi

Date : November 12, 2021 Chairman & Managing Director (DIN-00074886)

मुंबई दिंडोशी येथील मुंबई नगर दिवाणी न्यायालयातील (बोरिवली विभाग)

वाणिज्यिक वाद क्र. ४५४ सन २०२०

आयसीआयसीआय बँक लिमिटेड, तर्फे प्राधिकृत प्रतिनिधी, **राजेश वानखेडे,** वय ४५ वर्षे, कंपनी अधिनियम, १९५६ च्या तरतुदी व बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, १९४६ अन्वये स्थापित आणि नोंदणी केलेली एक बँकिंग कंपनी जिंचे नोंदणीकृत कार्यालय आहे - आयसीआयसीआय बँक लिमिटेड, चकली सर्कल जवळ, ओल्ड पादरा रोड, वडोदरा - ३९०००७ जीचे कॉर्पोरेट कार्यालय आहे -आयसीआयसीआय बँक लिमिटेड, आयसीआयसीआय बँक टॉवर्स, वांद्रे-कुर्ला संकुल वांद्रे, मुंबई 800048

आणि येथेही -आरपीजी टॉवर, जे.बी. नगर, अंधेरी-पूर्व, मुंबई - ४०००५९ च्या प्रकरणांत. ...वादी विरुद्ध

मोहनदास कराईल

and www.chasebright.com

भारतीय रहिवासी, प्रौढ, सातेरी सीएचएस, ११वा मजला, राम मंदिर, ब्राम्हीण अळी, मु.पो. ता. अलिबाग, जि. रायगड- ४०२२०१

...प्रतिवादी सचना घ्यावी की. ह्या नामदार न्यायालयास खालील अनतोषांसाठी उपरिनामित वादींकडन १६.११.२०२१ रोजी सकाळी ११.०० वा. न्यायालय खोली क्र. ०२ मधील पीठासीन सन्माननीय न्यायाधीश श्री. ए. झेड. खान यांचे समोर प्रचलित करण्यांत येईल :

म्हणन वादी प्रार्थना करतात ए) वाद दाखल केल्या तारखेपासून प्रदान आणि/किंवा वसुलीपर्यंत मासिक आधारे २४% दराने कसुर केलेल्या व्याजासह रु. ३,५३,६६१.००/- (रुपये तीन लाख त्रेपन्न हजार सहाशे

एकसष्ट मात्र) ची रक्कम वादींना संयुक्तपणे किंवा वेगवेगळी अदा करण्याकरिता प्रतिवादींना निर्देश देणारे आदेश देऊन एक हुकूम पारित करण्यासाठी, बी) विद्यमान वादाची सुनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्याने ह्या नामदार न्यायालयाने कृपा करून प्रतिवादींना संयुक्तपणे आणि वेगवेगळी वादाच्या तारखेपासून वसुलीच्या तारखेपर्यंत

दरसाल २४% दराने कसुर केलेल्या व्याज, अन्य आकार यासह रु. ३,५३,६६१.००/- (रुपये तीन लाख त्रेपन्न हजार सहाशे एकसष्ट मात्र) ची रक्कम ह्या नामदार न्यायालयात जमा करण्याचे निर्देश द्यावेत. सी) विद्यमान वादाची सुनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्याने ह्या नामदार न्यायालयाने कृपा करून प्रतिवादींना स्वतःला आणि/किंवा एजंट मार्फत कोणत्याही प्रकारे वादात वर्णन केलेल्या . सदर उपकरण/जंगम गहाण मत्ता संबंधात व्यवहार विक्री करण्यास, निकाली काढण्यास, कोणाच्याही नावे तारण किंवा बोजा बनवण्यास एका आदेश आणि मनाई हुकूमाद्वारे मज्जाव करावा,

डी) विद्यमान वादाची सुनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्याने, ह्या नामदार न्यायालयाने कपा करून वादात वर्णन केलेल्या सदर उपकरणे/जंगम गहाण मत्ता वादींच्या हवाली करण्याचे प्रतिवादींना निर्देश द्यावेत किंवा वादींना ते पुन्हा ताब्यात द्यावेत आणि त्या खाजगी करार किंवा जाहीर लिलावाने विकून त्याची निञ्चळ विक्री किंमत वादींच्या विद्यमान दाव्याच्या पूर्ततेसाठी वर्ग करण्याची मभा द्यावी-ई) वरील विनंती खंड (डी) ला पर्याय म्हणून विद्यमान वादाची सुनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्याने ह्या नामदार न्यायालयाने कृपा करून वादात वर्णन केलेल्या सदर उपकरणे/जंगम

गहाण मत्तांचे एक प्रापक नियुक्त करावे आणि त्यांना जेथे सदर उपकरणे/जंगम गहाण मत्ता आहेत त्या जागेला भेट देऊन गरज भासल्यास पोलीसांची मदत घेऊन त्यांचा जबरदस्तीने कब्जा घेण्याचे निर्देश द्यावेत व त्यांची खाजगी करार किंवा जाहीर लिलावाने विक्री करून ती निव्वळ विक्री रक्कम आणि/किंवा निव्वळ रोकड वादींना विद्यमान दाव्याच्या पूर्ततेसाठी सुपूर्द करण्याच्या अधिकारासह सिव्हील प्रोसिजर कोड. १९०८ च्या आदेश XL नियम १ अन्वये सर्व अधिकार असावेत. एफ) विद्यमान वादाची सनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्याने ह्या नामदार न्यायालयाने

कुपा करून वादात वर्णन केलेल्या सदर उपकरणे/जंगम गहाण मत्तांचे एक प्रापक नियुक्त करावे आणि त्यांना जेथे सदर उपकरणे /जंगम गहाण मत्ता आहेत त्या जागेला भेट देऊन गरज भासल्यास पोलीसांची मदत घेऊन त्यांचा जबरदस्तीने कब्जा घेण्याचे निर्देश द्यावेत व त्यांची खाजगी करार किंवा जाहीर लिलावाने विकी करून ती निव्वळ विकी रक्कम आणि /किंवा निव्वळ रोकड वादींना विद्यमान दाव्याच्या पूर्ततेसाठी सुपूर्द करण्याच्या अधिकारासह सिव्हील प्रोसिजर कोड, १९०८ च्या आदेश XL नियम १ अन्वये सर्व अधिकार असावेत. जी) विद्यमान वादाची सुनावणी आणि अंति निकाल प्रलंबित असल्याने ह्या नामदार न्यायालयाने

कृपा करून प्रतिवादींना त्यांच्या प्रत्येकाच्या मालकीच्या जंगम तसेच स्थावर मालमत्ता व मिळकतीची माहीती शपथेवर/प्रतिज्ञापत्राने देण्याचे निर्देश द्यावेत व अशा मालमत्ता आणि मिळकती जप्त करण्याचे निर्देश द्यावेत.

एच) विद्यमान वादाची सुनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्याने ह्या नामदार न्यायालयाने कृपा करून प्रतिवादींना स्वतःला त्यांचे कर्मचारी, नोकर आणि/किंवा एजंट यांना कोणत्याही प्रकारे . प्रतिवादींनी जाहीर केलेल्या अशा मालमत्ता व मिळकतीच्या संबंधात विक्री, हस्तांतरण करण्यास किंवा निकाली काढण्यास किंवा भारग्रस्त किंवा गहाण किंवा जंगमगहाण किंवा बोजा किंवा कब्जा क्रंवा हस्तांतरणात हिस्सेदारी किंवा अ परवाना करण्यास मज्जाव करावा.

आय) विद्यमान वादाची सुनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्याने ह्या नामदार न्यायालयाने कृपा करून कोर्ट रिसीव्हर किंवा प्रतिवादींनी जाहीर केलेल्या अशा मालमत्ता आणि मिळकतीचे ्र प्रापक म्हणून नियुक्ती करावी आणि गरज भासल्यास पोलीसांच्या मदतीने जबरदस्तीने प्रत्यक्ष कब्जा घेण्याच्या निर्देशांसह सिव्हील प्रोसिजर कोड, १९०८ च्या आदेश XL नियम १ अन्वये सर्व अधिकार

जे) वरील विनंती खंड (बी) ते (एच) च्या बाबतीत अंतरिम कालीन आदेश द्यावेत,

के) वादींना वादाचे खर्च मंजुर व्हावेत, एल) प्रकरणाच्या परिस्थितीनुसार सुयोग्य वाटतील असे अन्य अनुतोष मंजूर करावेत.

माझ्या हस्ते आणि ह्या नामदार न्यायालयाच्या शिक्क्याने दिले.

ह्या दिनांक २० ऑक्टोबर, २०२१ रोजी

प्रबंधकांसाठी नगर दिवाणी न्यायालय

वादींसाठी वकील

मे. रिलायबल लिगल पार्टनर्स, ॲडव्होकेटस ॲंड लिगल कन्सल्टंटस चेंबर नं. ६, बीएमसी बिल्डिंग, दर्शन क्लासिक सोसायटी कंपाऊंड, पीएमसी बँक सर्कल, जे.बी. नगर, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००५९

(का) ०२२-२८३८७१२१

एबीएम नॉलेजवेअर लिमिटेड

(एक आयएसओ ९००१: २०१५ व आयएसओ २७००१: २०१३ आणि आयएसओ २००००-१: २०११ अनुपालित सॉफ्टवेअर व सर्व्हिसेस कंपनी) नों. कार्यालयः एबीएम हाऊस, प्लॉट क्र. २६८, लिंकिंग रोड, बांद्रे (पश्चिम), मुंबई-४०००५०. दूर.: ९१ २२ ४२९० ९७००. फॅक्सः ९१ २२ ४२९० ९७०१ सीआयएनः एल६७१९०एमएच१९९३पीएलसी११३६३८, ईमेलः egovernance@abmindia.com, वेबसाईटः www.abmindia.com

२. १२ नोव्हेंबर, २०२१ रोजी झालेल्या बैठकीत अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने मंजुर केले.

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या विवरणाचा उतारा

							(रु लाखांत)	
अनु.	तपशील		अलिप्त		एकत्रित			
क्र.		संपलेली तिमाही	संपलेले अर्ध वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्ध वर्ष	संपलेली तिमाही	
		३०.०९.२०२१	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३०.०९.२०२१	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१,९८६.९२	४,१५८.५५	१,६३१.५७	२,६१३.२१	४,८५९.९५	२,६२५.०२	
2	कालावधीसाठी निञ्चळ नफा/(तोटा) (कर							
	आणि अपवादात्मक बाबींपूर्वी)	६४१.३२	१,२२९.६०	६६०.७३	७४०.९४	१,२११.२०	१,०१८.०८	
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)							
	(अपवादात्मक बाबींनंतर)	६४१.३२	१,२२९.६०	६६०.७३	७४०.९४	१,२११.२०	१,०१८.०८	
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)							
	(अपवादात्मक बाबींनंतर)	४९२.६७	९३०.५८	५०७.१६	५६८.६१	८८९.६७	८१४.५६	
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि							
	इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	४९२.६७	९३०.५८	५०७.१६	५६८.२८	کچ.ککک	८०८.०१	
દ્	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. ५/- प्रत्येकी)	१,०००.११	१,०००.११	१,०००.११	१,०००.११	१,०००.११	१,०००.११	
હ	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)							
6	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. /- चे)							
	(अवार्षिक)							
	(१) मूलभूत (रु)	२.४६	४.६५	२.५४	2.48	४.६१	२.८५	
	(२) सौम्यिकृत (रु)	२.४६	४.६५	2.48	2.48	४.६१	२.८५	

ठिकाणः मंबर्ड

दिनांक : १२.११.२०२१

(१) वरील निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने १२ नोव्हेंबर, २०२१ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत मंजूर केले.

(२) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या अलेखापरीक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. अलेखापरीक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाईटस् www.bseindia.com तसेच कंपनीची वेबसाईट www.abmindia.com वर उपलब्ध आहे.

(३) आवश्यकतेनुसार आकडेवारीचे पुनर्गठन केलं आहे.

एबीएम नॉलेजवेअर लिमिटेड साठी (प्रकाश बी. राणे) व्यवस्थापकीय संचालक

M/s. REVATI ORGANICS LIMITED

(CIN: L24110MH1993PLC072194)

Regd. Office: Plot No. 45, Ganapati Bhavan, 1st Floor, M. G. Road, Goregaon (West), Mumbai - 400 062 ◆Tel.: 022-28791912, Website: www.revatiorganics.in ◆Email: revati.organics9@gmail.com

EXTRACT OF LINAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30.09.2021

	EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30.09.2021									
							(Rs. In lacs)			
	Particulars	For the quarter ended 30.09.2021 (Unaudited)	Corresponding quarter ended 30.09.2020 (Unaudited)		For the half year ended 30.09.2021 (Unaudited)	Corresponding half year ended 30.09.2020 (Unaudited)	For the period ended 31.03.2021 (Audited)			
1] 2]	Total income from Operations Net Profit/(Loss) from continuing operations after tax	(6.35)	10.00 (0.96)	5.90 (3.53)	5.90 (9.89)	10.00 (3.64)	58.25 2.66			
3]	Net Profit/(Loss) from discontinued operations after Tax	-	-	-	-	-	-			
4]	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) and Other Comprehensive Income for the period)	(6.35)	(0.96)	(3.53)	(9.89)	(3.64)	2.66			
5]	Equity Share Capital (Face Value Rs.10 per Share)	300.00	300.00	300.00	300.00	300.00	300.00			
6]	Reserves Excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year	(143.80)	(146.46)	(143.80)	(143.80)	(146.46)	(146.46)			
7]	Earnings per share (Face Value Rs. 10 per share):									
	(a) Basic	(0.21)	(0.03)	(0.12)	(0.33)	(0.12)	0.09			
	(b) Diluted	(0.21)	(0.03)	(0.12)	(0.33)	(0.12)	0.09			

Place: Mumbai

Date: 13/11/2021

1) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial results are available on the Stock Exchange websites. (URL: https://www.bseindia.com/)

ii) The above results are in compliance of Indian Accounting Standards (INS AS) notified by the Ministry of Corporate Affairs. The results for the previous periods have been restated to comply with Ind AS and are comparable on like to like basis.

iii) Statement of reconciliation of net PAT under IND AS and net PAT reported under previous Indian GAAP (IGAAP) for the previous periods is not applicable as there is no difference between net PAT under IND AS and net PAT as per IGAAP.

> For and on behalf of the Board Manish Shah

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that, my Client Shri

Ramratan S. Agarwal (the Owner) having address at Flat No. 2. Sea View Co. Operative Housing Society Limited Chheda complex. Near Savera Takies Malwani Gate-05, Kharodi, Malad west, Mumbai-400 095 has reported lost/ not traceable following Chain Agreements for Flat No. 002 on ground floor Sea View Co. Operative Housing Society Limited, Malwani Gate-05, Marve Road, Malad west, Mumbai - 400095 (the said Flat). (i) Agreement for Sale dated 01/07/1992 executed between M/s. Meena Developers (Builder) and Jolly Austine (Purchaser). (ii) Agreement for Sale dated 16/10/1993 executed between Jolly Austine (Seller) and Ferzin Kurush Vimadalal (Purchaser)

(iii) Agreement for Sale dated 01/07/1994 executed between Ferzin Kurush Vimadalal (Seller) and Ramnirajar Chiranjilal Jhunjunwala (Purchaser) Any person or persons found, or in possession of aforesaid Agreement for Sale and/or having and/or claiming to have

any right, title or interest in the said Flat in any manner whatsoever shall intimate the undersigned in writing to Advocate NILESH C. PARMAR, having address at office 201, Navkar Girija Sadan, Near Damodar Medical, Babai Naka, L. T. Road, Borivali (West), Mumbai 400 092, by Registered A.D., within 14 (Fourteen) days of the publication of this public notice.

Place: Mumbai Date: 14/11/2021

Mr. NILESH C. PARMAR Advocate & Notary

DIN: 0043417 Executive Director

ई-गव्हर्नन्स समस्यांवरील उत्तरे देण्यांत अग्रणी